

सन २०११-१२ या वित्तीय वर्षासाठी मुख्य
लेखाशीर्ष २२५१ मागणी क्र. टी-४
या लेखाशिर्षाखाली पुनर्विनियोजन.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी २०११/प्र क्र.१/का.६
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ५ डिसेंबर, २०११.

वाचा : आदिवासी विकास विभाग, कार्या-२ (रोख शाखा) कार्यासनाची दिनांक २५.११.२०११ ची टिप्पणी.

शासन निर्णय :-

या निर्णयान्वये मागणी क्र.टी-४, २२५१ आदिवासी विकास विभाग (लेखाशिर्ष -२२५१ ०२११) यावरील खर्च या खालील सन २०११-१२ या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध तरतूदीचे सोबतच्या विवरणपत्र-अ प्रमाणे पुनर्विनियोजनास मान्यता देण्यात येत आहे. सदर पुनर्विनियोजनाद्वारे रु.२.०० लक्ष उपलब्ध करून दिलेली तरतूद ही मा.प्र.(आदिवासी विकास) व विभागातील इतर अधिकारी तसेच कर्मचारी यांचा प्रवास खर्च भागविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.


२. या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतूदीपेक्षा त्या त्या शीर्षाखाली जादा खर्च होणार नाही याची काळजी नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी. या रक्कमा खर्च करताना या विभागाच्या तसेच वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे.

३. या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतूदीपेक्षा त्या त्या शीर्षाखाली जादा खर्च होणार नाही याची काळजी नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी. या रक्कमा खर्च करताना या विभागाच्या तसेच वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे.

४. सदर तरतूद मा.प्रधान सचिव (आदिवासी विकास), यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून त्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०१११२०५१०३१३४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,


(सु.द. नाईक)
कार्यासन अधिकारी

प्रति,

मा.प्रधान सचिव (आदिवासी विकास) यांचे स्वीय सहाय्यक

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

महालेखापाल, महाराष्ट्र १-२ (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा) मुंबई / नागपूर (प्रत्येकी २ प्रती)


कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र.२ व रोख शाखा, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवडनस्ती (का.६)

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी -2011/प्र.क्र. 1/का.6, दि. 5 डिसेंबर, 2011 अन्वये सन 2011-12 मधील खर्च भागविण्यासाठी
पुनर्विनियोजन रक्कमा दर्शविणारे विवरणपत्र

(रु.हजारात)

अ.क्र.	प्रधान शीर्ष/गौण शीर्ष/उपशीर्ष	दि.31.3.2012 पर्यन्तचा अपेक्षित खर्च	सन 2011-12 करिता अर्थसंकल्पीय तरतूद	पुनर्विनियोजनासाठीची प्रस्तावित रक्कम	पुनर्विनियोजन नंतरची रक्कम
1	2	3	4	5	6
(अ) ज्या लेखाशिर्षाखाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे जादा रक्कमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी					
योजनांतर्गत					
1	मागणी क्र.टी - 4 (00) (01) आदिवासी विकास विभाग (2251 0211) 11-देशांतर्गत प्रवास खर्च	520	520	0	520
	दि. 5/12/2011 च्या शासन निर्णयाद्वारे पुनर्विनियोजन	720	520	200	720
(ब) ज्या लेखाशिर्षाखाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे कमी रक्कमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी					
योजनांतर्गत					
1	मागणी क्र.टी- 4 (00) (01) आदिवासी विकास विभाग (2251 0211) 13-कार्यालयीन खर्च	1463	1463	0	1463
	दि. 5/12/2011 च्या शासन निर्णयाद्वारे पुनर्विनियोजन	1263	1463	200	1263


(सु. द. नाईक)

कार्यासन अधिकारी